

सन २०१०-११ या वित्तीय वर्षासाठी मुख्य
लेखाशीर्ष २२२५ व २४२५
मागणी क्र. टी-५
मागासवर्गीयांचे कल्याण व सहकार
या लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजन.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.पुनर्वि २०१०/प्र क्र. ०८/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २ नोव्हेंबर, २०१०

वाचा: शासन निर्णय. आदिवासी विकास विभाग, क्र.पुनर्वि २०१०/प्र क्र. ०८/का.६, दि.१३ ऑगस्ट, २०१०.

शासन शुध्दीपत्रक :- उपरोक्त दिनांक १३ ऑगस्ट, २०१० च्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक २ येथील अनु क्रमांक-१समेरील (०१) (१८) आश्रमशाळा समुह (२२२५ १५८२) ३१-सहायक अनुदान(वेतनेतर), एंवजी (०१) (१८) आश्रमशाळा समुह (२२२५ १५८२) २१-साधन सामुग्री असे वाचावे तसेच त्या पुढील तरतुदी सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे वाचण्यात याव्यात.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१०११०२१५३००८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. र. सावंत
२१/११/१०

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रांत.
मा.मंत्री (आ.वि.), यांचे स्वीय सहाय्यक,
मा.राज्यमंत्री (आ.वि) यांचे स्वीय सहाय्यक
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
महालेखापाल, महाराष्ट्र १-२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर
निवडनस्ती (का.६)

विवरणपत्र-अ

शासन शुध्दी पत्रक, आदिवासी विकास विभाग, क्र.पुनर्वि -2010/प्र.क्र.8/का.6, दि. 2 नोव्हेंबर, 2010 अन्वये सन 2010-11 मधील खर्च भागविण्यासाठी

पुनर्विनियोजन रक्कमा दर्शविणारे विवरणपत्र

(रु. हजारात)

अ.क्र.	प्रधान शीर्ष/गौण शीर्ष/उपशीर्ष	दि.31.3.2011 पर्यन्तचा अपेक्षित खर्च	सन 2010-11 करिता अर्थसंकल्पीय तरतूद	पुनर्विनियोजनासाठीची प्रस्तावित रक्कम	पुनर्विनियोजन नंतरची रक्कम
1	2	3	4	5	6
(अ) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे जादा रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी					
योजनांतर्गत					
1	(01)(18) आश्रमशाळा समूह (2225 1582) 21-साधन सामग्री	257334	60351	196983	257334

श. र. सावंत
21/11/10

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी